

ADLABS Entertainment Limited
 Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur, District Raigad, 410 203, Maharashtra, India.
 Corporate Office: 9th Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053, Maharashtra, India.
 CIN: L92490MH2010PLCL199925; Tel: +91 22 4068 0000; Fax: +91 22 4068 0088
 Email: compliance@adlabsentertainment.com Website: www.adlabsentertainment.com

NOTICE
 Pursuant to Listing 47 read with Regulations 29 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is to be held on Friday, August 03, 2018, *inter alia*, to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2018.
 The said notice is also available on the Company's website at www.adlabsentertainment.com and may also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Adlabs Entertainment Limited
 Madhulika Rawat
 Company Secretary
 Place : Mumbai
 Date : July 25, 2018

NMDC Limited
 (A Government of India Enterprise)
 'Khanji Bhavan', 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad-500 028
 CIN : L13100AP1958G0101674

Press Notification - Open Tender Notice
 Bid No. HO/ERP/NMDC/2018/26 Dated : 26.07.2018
 Bids are invited for 'Implementation of ERP Solution at NMDC Limited' from experienced, reputed and competent implementation partners.
 a. Tender Name: 'Implementation of ERP Solution at NMDC Limited'
 b. BMD amount: INR 50,00,000/- (Indian Rupees Fifty Lakh only)
 The Bid document can be viewed and downloaded from NMDC's website <http://www.nmdc.co.in> and Central Procurement Portal <http://www.eprocure.gov.in> and MSTC website <http://mstc.commerce.com/eprochome/nmdc>

MSTC Ref No.	NMDC/HO/92/18-19/ET/1411
Date and Venue for Pre-bid meeting	11:00 hrs on 07/08/2018 at NMDC Limited, Head Office, Masab Tank, Hyderabad
Last date & time for submission of bid	On or before 28.08.2018, 3:00 P.M. (IST)

Any corrigendum to the tender will be uploaded only on the above mentioned website and will not be published. Prospective bidders should visit the websites from time to time to take note of corrigendum, if any.
 GM & Project Leader (ERP)

TELANGANA STATE POWER GENERATION CORPORATION LIMITED
 VIDYUT SOUDHA : HYDERABAD - 500 082
 T.No.e-06/ED/Civil/TSR&IT/2018-19

KTSP-V Stage-06/16 to the structural steel members of Boilers and bunker structures of IX Unit, Paloncha, Bhadradi Kothagudem Dist. Value of work: Rs. 60,42,600/-. Scheduled on and Closing Date: 19.07.2018 at 17:00 Hrs & 02.08.2018 at 16:30 Hrs.

T.No.e-10/18-19/OSD/Civil/Hydel&GS/TSGENCO

SLBHES - Renovation of DAV School and attending the repairs to Dispensary in TSGENCOL, Eagalapatna, Srisailem, Nagarkurnool Dist. Value of work Rs.28,54,750/-. Scheduled on and Closing Date: 16.07.2018 at 17:30 Hrs & 31.07.2018 at 15:00 Hrs.

T.No.e-05/ED/CE/TPC/KTPP-I&II/Crane Services/2018

KTPP - ACHP - Hiring of 2 Nos Crane services of 150 Tons capacity and 1 No Crane services of 220 Tons capacity for completion of balance fabrication & erection works of ACHP of KTPP Stages-I & II, Chepur, Jayashankar Bhoopalapally Dist-Fixing up of Agency, Value of work Rs.96,10,000/-. Scheduled on and Closing Date: 27.07.2018 at 16:00 Hrs & 04.08.2018 at 16:00 Hrs.

For further Details: "www.tsenco.co.in & https://tender.telangana.gov.in"

MANALI PETROCHEMICALS
 Manali Petrochemicals Limited
 Registered Office: 'SPIC House', 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032.
 CIN: L24294TN1986PLC013087; Telefax: 044-2235 1098
 Email: companysecretary@manalipetro.com; Website: www.manalipetro.com

NOTICE
 Request has been received for issue of Duplicate Share Certificates in lieu of Certificate reported lost and not traceable as per details given below:

Folio No.	Name of the Shareholder	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares
A0033979	Manisha Agarwal	3887	27229657-27229956	300
C0051552	Jolly John	42680	37773306-37773905	600
B0024057	Lakshmi A S Jt. Krishnan A	14674	29646580-29647029	450
C0113389	Nishesh Kantilal Savla Jt. Kantilal Premji Savla	82743	85930807-85931256	450
B0036534	Prabha Debi Patwari	16866	30350855-30351154	300
B0085423	Narasimhan K	23992	32649251-32649780	300
A0019921	Chandrakant Narambhai Patel Jt. Sitabent Chandrakant Patel	2337	26929295-26929669	375

Objections if any to the above shall be lodged with the Company within 15 days failing which Company will proceed to issue the duplicate share certificates.

For Manali Petrochemicals Limited
 R. Kothandaraman
 Company Secretary
 Place : Chennai
 Date : 25.07.2018

KALYANI STEELS LIMITED
 CIN : L27104MH1973PLC016350
 Regd. Office: Mundhwa, Pune 411036 Maharashtra, India
 Tel. : +91 20 26715000 / 66215000 Fax : +91 20 26821124
 E-mail : investor@kalyanisteels.com
 Website : www.kalyanisteels.com

NOTICE
 (for attention of the Equity Shareholders of the Company)
 Transfer of Equity Shares of the Company
 to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("IEPF Rules"), notified by the Ministry of Corporate Affairs. Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 6 of the IEPF Rules, all shares in respect of which dividend(s) have remained unpaid or unclaimed for seven consecutive years, are required to be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority ("IEPF Demat Account").

Complying with the requirements as set out in the IEPF Rules, the Company has communicated to the concerned shareholders individually, whose shares are liable to be transferred to the IEPF Demat Account, at their latest available address in the Company's records for taking appropriate action.

The Company has also made available a list of such shareholders and shares due to the IEPF Demat Account, on its website at <http://www.kalyanisteels.com> and shareholders are requested to verify the details of unclaimed dividend(s) and the share(s) liable to be transferred to IEPF Demat Account.

Notice is hereby given to all such shareholder(s) to make an application to the Company / Registrar with a valid request duly signed by all holders along with necessary documents for claiming the unclaimed dividend, so that the shares are not transferred to the IEPF Demat Account. It may be noted that if no claim is received, till October 26, 2018, the Company will be compelled to transfer the shares to IEPF Demat Account without any further notice. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount(s) and share(s) transferred to IEPF Demat Account pursuant to the IEPF Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend(s) and corresponding share(s) transferred to IEPF Demat Account, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority by making an application online, for which details are available at www.iepf.gov.in.

For further information/clarification/assistance, concerned shareholders are requested to contact the Registrar and Transfer Agent of the Company and/or the Company at below mentioned address:

LINK INTIME INDIA PVT. LTD. Unit : Kalyani Steels Limited Block No.202, Akshay Complex, Near Ganesh Temple, Off Dahale Patil Road, Pune - 411 001, Maharashtra Tel : +91-020-26160084 / 26161629 Fax : +91-020-26163503 Email : iefp.shares@linkintime.co.in	The Secretarial Department KALYANI STEELS LIMITED Mundhwa, Pune - 411 036 Tel No.: +91-020-26715000 / 66215000 Fax No.:+91-020-26821124 Email:investor@kalyanisteels.com Web: www.kalyanisteels.com
--	--

for KALYANI STEELS LIMITED
 Sd/-
 Mrs. Deeptri R. Puranik
 Company Secretary
 Place : Pune
 Date : July 25, 2018

MUTUALFUNDS
 Sahi Hai

uti
 UTI Mutual Fund

Haq, ek baar zindagi ka.

NOTICE - DIVIDEND DECLARATION
UTI Fixed Term Income Fund Series XXII -XII (1100 days)

Name of the Plan	Gross Dividend (₹)	Record Date	Face Value (per unit)	NAV as on 24-07-2018 (per unit)	
				Option	₹
UTI Fixed Term Income Fund Series XXII -XII (1100 days)	*100% of distributable surplus as on the Record Date	Tuesday July 31, 2018	₹10.00	Quarterly Dividend - Regular Plan	10.0806
				Quarterly Dividend - Direct Plan	10.0805
				Annual Dividend - Regular Plan	10.2906
				Annual Dividend - Direct Plan	10.2910
				Flexi Dividend - Regular Plan	12.6892
				Maturity Dividend - Regular Plan	12.6909

*Distribution of above dividend are subject to the availability of distributable surplus as on record date. Dividend payment to the investor will be lower to the extent of Dividend Distribution Tax.

Such of the unitholders under the dividend options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution shall be entitled to receive the dividend, so distributed.

Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Mumbai
 July 25, 2018
 Toll Free No: 1800 22 1230
 Website: www.utimf.com

The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, "Gri" Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in. (CIN-U65991MH2002G0137867).
 For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.
 UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

NOTICE
REGISTERED OFFICE: UTI Tower, "Gri" Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in. (CIN-U65991MH2002G0137867).

NOTICE
REGISTERED OFFICE: UTI Tower, "Gri" Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in. (CIN-U65991MH2002G0137867).

NOTICE
 Notice is hereby given that Axis Hybrid Fund - Series 19 - 42 Months Close Ended Debt Scheme ("the Scheme") is due for maturity on August 1, 2018*. The record date for the purpose of determining the eligible unitholders/beneficial owners will be July 31, 2018. The maturity/redemption proceeds would be paid to the beneficial owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the depositories under the Scheme as at the close of business hours on the record date and to the unitholders holding units in physical form, whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent as at the close of business hours on the record date.
 *or the immediately following Business Day if that day is not a Business Day. Investors are requested to kindly take note of the above.

For Axis Asset Management Company Limited
 (CIN - U65991MH2009PLC189558)
 (Investment Manager to Axis Mutual Fund)

Place : Mumbai
 Date : July 25, 2018
 Sd/-
 Chandresh Kumar Nigam
 Managing Director & Chief Executive Officer

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Registrar: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the scheme. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

AXIS MUTUAL FUND

Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India. TEL : (022) 4325-5161, FAX : (022) 4325-5199, EMAIL : customerservice@axismf.com, WEBSITE : www.axismf.com, EASYCall : 1800 221 322 or 1800 3000 3300

RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LTD
 A RELIANCE CAPITAL COMPANY

RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED
 (CIN - L65910MH1995PLC220793)
 Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055. Tel No. +91 22 3303 1000
 Fax No. +91 22 3303 7662 • Email: Rnam.investorrelation@reliancecema.com • www.reliancecmul.com

1. Extract from the Unaudited Financial Results of Reliance Nippon Life Asset Management Limited for the quarter ended June 30, 2018
 (Rs. in crore except per share data)

Sl. No.	Particulars	Quarter Ended	
		30-Jun-18	30-Jun-17
		Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations	394	368
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	162	154
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	162	154
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) attributable to owners of the Company	111	109
5.	Total Comprehensive income for the quarter attributable to owners of the Company	110	108
6.	Share Capital	612	12
7.	Earnings per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs. 10/- each)		
	(i) Basic (Rs.)	1.81	1.86
	(ii) Diluted (Rs.)	1.81	1.86

2. Extract from the Standalone Financial Results of Reliance Nippon Life Asset Management Limited for the quarter ended June 30, 2018
 (Rs. in crore except per share data)

Sl. No.	Particulars	Quarter Ended	
		30-Jun-18	30-Jun-17
		Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations	378	353
2.	Profit before tax	159	148
3.	Profit after tax	109	104
4.	Total Comprehensive income	108	103

3. Results for the quarter ended June 30, 2018 are in compliance with Indian Accounting Standards (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the quarter ended June 30, 2017 have been restated to comply with IND AS and are comparable on like to like basis.

4. The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges on July 25, 2018 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the company website, www.reliancecmul.com and on the websites of the Stock Exchanges) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Date: July 25, 2018

POLYMED
POLY MEDICURE LIMITED
 Regd. Off: 232-B, Third Floor, Okhla Industrial Estate, Phase-II, New Delhi-110020
 CIN: L40300DL1995PLC066923
 Tel: 011-33550700, Fax: 011-26321894
 E-mail: investor@polymedicure.com
 Website: www.polymedicure.com

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 1st August, 2018 *inter alia* to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the first quarter ended on 30th June, 2018.
 • To consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the first quarter ended on 30th June, 2018.
 • To transact any other matter which the Board may deem fit.

For Poly Medicure Limited
 Sd/-
 Avinash Chandra
 Company Secretary
 Place: New Delhi
 Date: 25.07.2018

Subros Limited
 Regd. Office: LGF, World Trade Centre, Rakeshambha Lane, New Delhi-110 001. Tel. No. 011-23414946-49. Fax No. 011-23414945
 CIN No. L74899DL1985PLC020134
 E-mail: rakesh.arora@subros.com Website: www.subros.com

NOTICE
 Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 9th August, 2018 at Hotel "The Lalit", New Delhi, *inter-alia*, to consider and approve the unaudited financial results for the quarter ended 30th June, 2018.
 The details are also available on the website of the Company www.subros.com and on the website of the Stock Exchange(s) www.nseindia.com and www.bseindia.com

For SUBROS LIMITED
 Sd/-
 RAKESH AROHA
 Company Secretary
 Place : New Delhi
 Date : 25th July, 2018

JSW Steel Limited
 CIN : L27102MH1994PLC152925
 Registered Office : JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.
 Tel : 91 22 42861000 Fax : 91 22 42863000 E-mail: jsw.investor@jsw.in

Extract of Standalone Financial Results for the quarter ended 30th June 2018
 (Rs. in Crores)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	30.06.2018	31.03.2018	30.06.2017
	Unaudited	Audited	Unaudited
Total income from operations	18,964	67,723	15,431
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	3,304	7,309	607
Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional)	3,304	7,075	607
Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional)	2,338	4,625	419
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,129	4,461	282
Equity Share Capital	241	241	240
Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March 2018		27,605	
Earnings Per Share (of Re.1 each) (not annualised)			
Basic (Rs.)	9.72	19.24	1.75
Diluted (Rs.)	9.67	19.14	1.73

Extract of Consolidated Financial Results for the quarter ended 30th June 2018
 (Rs. in Crores)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	30.06.2018	31.03.2018	30.06.2017
	Unaudited	Audited	Unaudited
Total income from operations	20,519	73,211	16,371
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	3,371	7,873	894
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)	3,371	7,609	894
Net Profit / (Loss) for the period after tax after share of Profit / (Loss) of Associates / Joint Ventures (after Exceptional)	2,339	6,113	624
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,049	5,927	470
Equity Share Capital	241	241	240
Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March 2018		27,696	
Earnings Per Share (of Re.1 each) (not annualised)			
Basic (Rs.)	9.84	25.85	2.61
Diluted (Rs.)	9.79	25.71	2.59

Note: The above is an extract of detailed format of quarterly Financial Result filed with Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) regulations, 2015. The Full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and Company's Website (www.jsw.in)

For JSW Steel Limited
 Sd/-
 Seshagi Kumar
 Jt. Managing Director & Group CFO
 Date : 25th July 2018
 Place : Mumbai

INDIA STEEL WORKS LIMITED
 CIN: L29100MH1987PLC043186
 Regd. Office: India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad-410203, Maharashtra. | Ph: +912192265912
 Fax no. +912192264061 E-mail: csec@indiasteel.in Website: www.indiasteel.in

NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting of INDIA STEEL WORKS LIMITED (CIN:L29100MH1987PLC043186) will be held on Monday, 20th August, 2018 at 11.00 a.m. at the Registered office of the Company at India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad-410203.

Notice of AGM and Annual Report for the financial year 2017-2018 has been sent to all the Members by permitted mode as the addresses registered with the Company and or electronically to those shareholders whose Email-IDs are registered with the Company or their respective Depository. The Notice of 31st Annual General Meeting for 2017-2018 inter alia indicating the process and manner of e-voting alongwith attendance slip and proxy form are also available on the Company's website "www.indiasteel.in".

Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) amendment Rules, 2015 read with Clause 16 of the Listing Agreement is also hereby given that the Register of members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 14th August, 2018 to Monday, 20th August, 2018 (Both days inclusive), for 31st Annual general meeting of the Company.

Remote e-Voting: Pursuant to the provisions of the Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) amendment Rules, 2015 as amended, Clause 35B of the Listing Agreement, the Company is pleased to provide all the members (holding Shares in physical or electronic form), the facility to exercise the vote at the AGM through the electronic voting (remote e-voting) services provided by Central Depository Services Limited (CDSL). Members holding shares as on the cutoff date i.e. 13th August, 2018 may cast their vote by electronic means on Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM. Ms. Khyati Shah & Co., Practicing Company Secretaries, has been appointed as the scrutinizer to scrutinize the e-voting procedure in a fair and transparent manner.

The details pursuant to the provisions of the Companies Act 2013 & Rules made there under are as follows:

- The cutoff date is 13th August, 2018
- Date and time of commencement of Remote e-Voting is Friday, 17th August, 2018 at 9:00 a.m.
- Date and time of end of Remote e-Voting is Sunday, 19th August, 2018 at 5:00 p.m.
- Remote e-Voting shall not be allowed beyond 5:00 p.m. on 19th August, 2018.
- Persons who have acquired shares and become members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares on the cutoff date i.e. 13/08/2018 may cast their votes following the instructions and process of e-voting as provided in the notice of AGM.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. However if the person is already registered with CDSL for remote e-voting then the existing user id and the password can be used for casting the vote.
- Members may participate in the General Meeting even after exercising their voting rights through remote e-voting but shall not vote again in the meeting.
- The facility for voting through poll paper shall also be available at the AGM and members who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at AGM. In case any member cast votes through both the mode, the voting through poll shall be treated as invalid.
- For electronic voting instructions, Shareholders may go through the instructions in the Notice of 31st AGM of the Company and in case of any queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual available at CDSL website www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or to Mrs. Dipi Vartak, Company Secretary & Compliance officer of the Company at cscec@indiasteel.in who will address the shareholders grievances concerned.

The entry at the meeting venue will be regulated by Attendance Slip, which has been sent along with the Annual Report to the Members. Members are requested to submit duly filled attendance slip at the registration counter to attend the AGM.

For INDIA STEEL WORKS LIMITED
 Sd/-
 SUDHIR GUPTA
 MANAGING DIRECTOR
 Din: 00010853
 Place : Mumbai
 Date : 25th July, 2018

QUASAR INDIA LIMITED
 Regd. Office: 324, Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085
 Email Id: quasaria123@gmail.com
 Website: www.quasariaindia.in
 Ph: 9953118555
 CIN: L67190DL1979PLC009555

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 47 and 29 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Quasar India Limited is scheduled to be held on Thursday, August 09, 2018 at 04:00 P.M. at the registered office of the Company situated at 324, Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085, *inter-alia*, to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2018.

Further, Pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading window shall remain closed from Friday, August 03, 2018 to Saturday, August 11, 2018 (both days inclusive) for the Promoters, Directors, Designated Employees of the Company and all persons covered under the Regulation and it shall Re-open for trading on Sunday, August 12, 2018.

For Further details, visit the website of the Stock Exchange where the securities of the company are listed i.e. BSE Limited www.bseindia.com and Website of the Company www.quasariaindia.in

For and on behalf of the Board
 Sd/-
 Harish Kumar
 Place: New Delhi
 Date: 25.07.2018
 Additional Director
 DIN: 02591868

RITA FINANCE AND LEASING LIMITED
 (Formerly known as Rita Holdings Limited)
 Regd. Off: 324A, IITR Plaza, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085
 Email: ritaholdingsltd@gmail.com
 Website: www.ritaholdingsltd.com
 Phone: +91-9810260127
 CIN: L67120DL1981PLC011741

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 47 and 29 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of Rita Finance and Leasing Limited (Formerly known as Rita Holdings Limited) is scheduled to be held on Monday, August 06, 2018 at 04:00 P.M. at the registered office of the Company situated at 324A, IITR Plaza, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085, *inter-alia*, to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2018.

The Trading window shall remain closed from Tuesday, July 31, 2018 to Wednesday, August 08, 2018 (both days inclusive) i.e. 48 hours after the publication of Financial Results and shall Re-open for trading on Thursday, August 09, 2018.

